Land bank plan in Cabinet soon

DIPAM finalises structure of the company that will sell land parcels of govt departments and PSUs

NIKIINI OHRI New Delhi, 25 May

he government will soon move a cabinet note to set up a land bank company that will take over land parcels of public sector undertakings.

The Department of Investment and Public Asset Management (DIPAM) has finalised the structure of the company that will be tasked with selling land parcels including those stuck in litigation —owned by government departments and public sector companies.


"Structuring has been finalised, and some fine-tuning is needed before sending the proposal to the cabinet, said a top government official.

Soon, the proposal will be placed before the Cabinet Committee on Economic Affairs for its approval, he added.

The government is looking to replicate the model of Canada Lands Company, which is a federal government entity that can dispose of and monetise the surplus land of government departments and at the same time specialise in

NOTICE

Place: Mumbai



Taking a cue from the

of government departments and public sector undertak-

The government is also looking at utilising better land parcels of sector undertakings, and considering converting them into revenue-generating and financially viable projects through the

new entity. The thinking

behind this is to create more

value from such idle assets

SBI MUTUAL FUND

SBIMF/2021/MAY/05

For SBI Funds Management Private Limited

Vinay M. Tonse

Managing Director & CEO

that can dispose of and monetise the surplus land of government departments

such properties. The public

FOLLOWING

Land company to

emulate global

successful models,

follow best practices

Company to also help

in resolving property

New entity likely to

generating projects

rather than disposing them of

at low valuations, the official

added. The entity

may develop the

land assets into

software technol-

ogy, or IT parks

and special eco-

The SPV will

house experts to

resolve disputes

zones

into revenue-

develop assets of PSUs

disputes

GLOBAL MODEL

and lease terms.

"The Finance Bill has created an enabling environment for the land SPV as it has exempted the imposition of stamp duty on transfer of immovable property by one government-owned company to another," the official quoted above said.

The amendments to the Finance Bill said: "Transfer of a business or asset or right in any immovable property from a government company, its subsidiary, unit or joint venture, by way of strategic sale or disinvestment or demerger or any other scheme of arrangement, to another government company or to the central government or any state government, after the approval of the central government, shall not be liable to (stamp) duty."

In the Budget Speech, Union Finance Minister Nirmala Sitharaman had proposed incorporating an SPV to monetise surplus land with government departments and public sector units.

"Monetising of land can either be by way of direct sale or concession or by similar means." Sitharaman had said.

Centre deciding jab quota leads to lower allocation, say states

But vax makers say centrally controlled allocation efficient

ΥΙΝΔΥ ΙΙΜΔΡΙΙ & SOHINI DAS Ahmedabad/Mumbai, 25 May

Even as states started procuring Covid vaccines directly from producers for inoculating the 18-44 years age bracket under a 'liberalised' system, the Centre is allocating doses for the same group, claimed state governments.

As a result, some states with higher populations say they are at a disadvantage at a time when vaccine supply is constrained across states.

Sources among vaccine manufacturers, however, say that the system works more efficiently when controlled centrally.

For instance, according to Uttar Pradesh's state immunisation officer Ajay Ghai, it has received fewer vaccines compared to states with lower population than UP.

'The Centre allocates the quota for both above 45 years and 18-44 categories. It is based on the allocation from the Centre that vaccine makers disburse doses to each state. However, many states are still better off than us though we have a large population and need more doses for the drive," Ghai told Business Standard.

The immunisation officer of an eastern state, too, confirmed that the health ministry decides on how many doses the state will get.

"While we place orders directly with vaccine makers, how many doses we will get depends on the central allocation. This is decided mostly on a month-wise manner or whenever batches are released from the Central Drugs Laboratory (CDL), Kasauli," the officer said.

Vaccine makers, too, con-

firm the arrangement. We have to inform the health ministry about the doses we will produce and also about the orders we are getting from both state governments and the private sector. The Centre has said that 50 per cent of the production will be procured by it. The remaining would be divided between states and private hospitals. So, it takes these details and allocates according to needs," a senior official at a vaccine manufacturing The official further said

released from CDL, Kasauli, the Centre not only decides what each state will get, but also which hospital in which geographic zone (north, south, east, west) will get how many doses from that batch.

"This, in fact, makes the system efficient as everyone

STATUS CHECK Gujarat has a total stock Above 45 years: Covid vaccine coverage of

43.2 million in UP 18-44 years: 1.1-1.2 MP is receiving 100,000million vaccine coverage of total 92.8 million target producers

UP has so far received 3.3 million doses as against an order of 10 million

13.4 million of total

population in UP

Gujarat received 1.5 million doses against an order of 25 million so far for 18-44 years group

of 1.4 million doses for both above 45 years and 18-44 bracket

250,000 doses a day from MP's current stock of Covid

vaccine is at 1-1.1 million So far Rajasthan has

received over 15.5 million Covid vaccines from the Centre, 1.41 million doses from producers

demands vaccines at the same time," the official added

India is reportedly producing at least 2.7 million doses daily while vaccination in the first three weeks of May so far has been at an average of 1.62 million doses with states complaining of short-

States like Karnataka and Delhi have, in fact, halted vaccination for the 18-44 yrs age bracket, citing shortage.

States like UP and Gujarat are managing the Covid vaccination drive by regulating the number of operational centres. For instance, according to Ghai, UP began vaccinating the 18-44 years age group in only seven districts where infection rates were the highest and then gradually ramped it up to 23 districts. So far, UP has been able to cover 13.4 million of the total 43.2 million population in the above 45 years group and 1.1-1.2 million of the total 92.8 million target population in the 18-44 years category.

According to Ghai, the state has so far received 3.3 million doses, bulk of which were received just a couple of days ago, as against an order of 5 million doses each of Covaxin and Covishield, leaving the state with two weeks

of stock.

According to a top health department official in Gujarat, the vaccine allocation for even the 18-44 age group seems to be based on states' respective inventory threshold on the joint platform eVIN. According to the official,

producers are also seeing to it that there is no dumping of vaccine in a particular state and are, therefore keeping track of immunisation drives in each state through the por-

As a result, at times certain states receive more doses than others based on how quickly their stock gets over.

According to Gujarat's state immunisation officer Nayan Jani, the state has placed an order for 25 million doses for the 18-44 age bracket of which 1.4-1.5 million doses have been received. "We are trying to regulate the vaccine stock through proper management of the vaccination drive," Jani said.

On the other

Rajasthan has received a cumulative dosage of over 15.5 million Covid vaccines from the Centre of which 15.3 million have been disbursed to various districts. Rajasthan has also procured 1.41 million doses from Serum Institute for the 18-44 bracket.

Canadian model and others globally, the land special purpose vehicle (SPV) will be set public up as a company, and is likely

to take over land parcels of public sector undertakings. The company will then sell land parcels to investors through attractive and specialised arrangements. It is expected to develop them into revenue-generating projects by turning around idle assets

NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI DEBT FUND SERIES C - 16 (1100 DAYS)

Unitholders are requested to note that, in terms of the Scheme Information Document SBI Debt Fund Series C - 16 (1100 Days) (the Scheme) will mature on **Tuesday**, **June 1**, **2021** and accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between

Asset Management Company: Sbi Funds Management Private Limited (A Joint Venture between Sbi & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: Sbi Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) Sponsor: State Bank of India Regd Office: 9th Floor, Crescenzo, C – 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

Mutual Fund investments are subject to market risks

RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise

Corporate Identity No. L36992MH1948PLC014083

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai-400 037

Tel: +91 22 6232 7400 Website: www.rallis.co.in E-mail ID: investor relations@rallis.com

PUBLIC NOTICE - 73RD ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the Appual General Meeting ('AGM','Meeting'

of Rallis India Limited (the 'Company') will be convened through Video Conference ('VC') / other audio visual means

('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder,

ead with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the

Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the

The 73rd AGM of the Members of the Company is scheduled to be held at 3.00 p.m. (IST) on Thursday, June 24,

2021 through VC / OAVM facility provided by the National Securities Depository Limited ('NSDL') to transact the

he e-copy of 73rd Annual Report of the Company for the Financial Year 2020-21 along with the Notice of the

AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at

www.rallis.co.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also

be available on the websites of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e. at

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility <u>ONLY,</u> the details of which will be

provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made

to attend and participate in the 73rd AGM of the Company in person to ensure compliance with the directives

ssued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC /

OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent electronically to those Members vhose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process

mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, June 17, 2021, for registering their email addresses to receive he Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

Enter the Folio No. / DP ID, Client ID, Shareholder Name, PAN details, Mobile No. and E-mail address.

Members holding shares in physical form are additionally required to enter one of their share certificate numbers and upload a self-attested copy of the PAN card and address proof viz. Aadhaar Card, Passport or

The system will then confirm the E-mail address for the limited purpose of service of Notice of AGM

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its Members to cast their

votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of

voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before / during

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts

a) Visit the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html b) Select the Name of the Company from the dropdown list: Rallis India Limited

The system will send OTP on the Mobile No. and E-mail address

alongwith Annual Report 2020-21 and e-voting credentials

hrough Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Enter OTP received on Mobile No. and E-mail address

securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

ousinesses as set out in the Notice convening the AGM.

front and backside of their share certificate

the AGM will be provided in the Notice

https://www.rallis.co.in/TDS on Dividend.aspx.

Place: Mumbai

Date: May 26, 2021

www.nseindia.com and www.bseindia.com.

The government is looking to replicate

the model of Canada Lands Company, which is a federal government entity

that have hampered sales of

nomic

(SEZs).

sector hasn't been able to sell land assets due to litigation

No home isolation to be allowed in 18 Maharashtra districts

PRESS TRUST OF INDIA Mumbai, 25 May

The Maharashtra government has decided to stop home quarantining of Covid-19 patients in 18 districts where the positivity rate is high and all active patients in these areas would be admitted to Covid Care Centres, health minister Rajesh Tope said on

Of 36 districts in the state, Satara, Sindhudurg, Ratnagiri, Osmanabad, Beed, Raigad, Pune, Hingoli, Akola, Amravati, Kolhapur, Thane, Sangli, Gadchiroli, Wardha, Ahmednagai and Latur have above-average positivity rates, according to the health department data.

Ordinarily, asymptomatic patients or those who have mild symptoms of coronavirus infection are advised home isolation. The state has 3,27,000 active Covid-19 cases and the recovery rate has case positivity rate — proportion of positive cases in tested samples — is around 12 per cent while the case fatality rate is 1.5 per cent, Tope told reporters. But the positivity rate in

18 districts is higher than the state average, he said.

BMC's vaccine tender gets 8 offers, bid date extended

The BrihanMumbai

Municipal Corporation has received eight offers for its global tender for ten million Covid-19 vaccine doses and has extended the bid deadline till June 1 to allow more participation. Seven of those offers are for supplying the Russianorigin Sputnik vaccine while one is for supplying Astra Zeneca and Pfizer doses, Pfizer, however, denied submitting an offer. "Pfizer is supplying its vaccine only to central governments and supranational organisations for deployment in national immunization programs the company said in a statement. The civic body issued an expression of interest for vaccines on May 12 and received five offers by May 18. Another three offers were received on ANEESH PHADNIS Tuesday.

States scramble to fight black fungus

SOHINI DAS & RUCHIKA CHITRAVANSHI

Mumbai/New Delhi, 25 May The rise in the cases of the epidemic

mucormycosis, which comes at a time when the country is battling the second wave of the Covid-19 pandemic. has state governments scrambling as they try to source medicines and develop adequate treatment protocols.

Maharashtra, which has 2,200 patients, is arranging for 60,000 additional vials of Amphotericin-B, a drug used to treat the disease, from June 1. This is over and above allocations made by the Centre.

Says Rommel Tickoo, director, internal medicine, Max Healthcare: "Almost always the patient is diabetic. And most are Covid patients who have been on higher steroid doses or have had longer ICU stay. Probably this strain is making them more suscepti-

State task forces are working to detect the causes of this disease and design protocols for treatment.

Sashank Joshi, senior endocrinologist and member of Maharashtra's Covid task force, said: "Diabetes, indiscriminate use of steroids, misuse of antibiotics, overuse of zinc and iron, and issues related to oxygen use (sterilisation of the distilled water in humidifiers etc)... We are investigating these matters." Joshi also feels the variant of concern in the current Covid wave may be causing destruction of the nasal mucosa and playing a role in

Healthcare and a few others in Delhi



NEW OUTBREAK ■ Maharashtra - over 2.200

cases of mucormycosis **■ Delhi -** 200 cases of

mucormycosis ■ Max Hospital is setting up

separate mucor wards

■ Post-Covid vigilance for 3 weeks to 3 months can help prevent mucormycosis **■ Early-stage** endoscopic

surgery, oral drug therapy help ■ Late-stage surgeries are complex

■ 900,000 vials of

amphotericin-B being imported by Centre

Physical

Members are requested to send the following documents to TSR Darashaw Consultants Private Limited, Registrar, latest by Monday, June 7, 2021:

a) a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received: i) Name & Branch of Bank and Bank Account type

ii) Bank Account Number & Type allotted by your bank after implementation of Core Banking

b) original cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held

c) self-attested photocopy of the PAN Card; and d) self-attested photocopy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election

Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs n case of non-availability of the bank details of any Member, the Company shall despatch the dividend warrant ι

cheque by post to such Member at the earliest once the normalcy is restored in view of the outbreak of Covid-19

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company / Registrar by submitting the written request duly signed by the first named shareholder along with self-attested copies of the above documents on or before Monday, June 7, 2021. The detailed Process/Forms of the same are available on the website of the Company at

For Rallis India Limited

Sd/-Yashaswin Sheth

Company Secretary

have created special wards, "The disease is non-communicable but these patients have low immunity and have to be protected from getting any other infection," Dr Tickoo said.

Symptoms and management The spores of mucormycetes are in the

air and a person's immunity usually protects them against it. Post Covid, a combination of factors like high blood glucose, impaired immunity, indiscriminate use of steroids, are creating a conducive environment for this infection to grow in some patients. Doctors say 88 per cent of patients are dia-

Severe headache, loosening of upper teeth, swelling under the eyes, blurring of vision, restriction of eye movement, coloured (brown) discharge from the nose etc are symptoms of the disease. Joshi cautioned that every Covid patient needs to be careful post recovery. "Post Covid, vigilance is necessary for three weeks to els, and also be in touch with the lung

doctor to ensure one is on the right dose of steroids and that it is tapered off quickly," Joshi said. One of the challenges in managing

the disease is that it requires a multidisciplinary approach, which small nursing homes may find difficult to follow. Rahul Pandit, director - Critical Care, Fortis Hospital, Mulund, Mumbai and member of Maharashtra's Covid taskforce, said: "Surgeries require multi-disciplinary teams, including dental surgeons, maxillofacial surgeons, ENT surgeons,"

Doctors say if patients avail of treatment in the early stages of the disease then endoscopic removal of the dead tissue in the nasal and sinus cavities may be sufficient, but the surgery becomes complex in late stages.

M Babu Manohar, senior consultant. ENT, head and neck surgeon, Apollo Hospitals, Chennai, said: "If it spreads to the eyes and damages them, then, removing the dead tissue may involve removing the eye-ball."

Hospitals like Apollo have stepped up efforts to procure Amphotericin-B. Dr Manohar said they have procured conventional Amphotericin, and are trying to procure Liposomal Amphotericin (which is relatively less toxic to the kidneys).

The Centre has also been looking to increase the supply of Amphotericin-B. Union Health Minister Harsh Vardhan said recently that it was importing 900,000 vials, "Of this 50,000 vials have been received and around 300,000 vials will be available in the next 7 days," he had said.

Meanwhile, Ganga Ram Hospital has seen rare cases of mucormycosis of small intestine in two patients recently. "Ulceration of Jejunum (first part of small intestine) in the patient raised my suspicion of fungal disease and the patient was immediately started on antifungal treatment. We sent the portion of removed intestine for biopsy, which confirmed mucormycosis," said Ushast Dhir, senior consultant in the department of surgical gastroenterology and liver transplantation, Sir Ganga Ram Hospital. Intestinal or GI mucormycosis is a very rare disease and most commonly involves stomach or large intestine.

aggravating mucormycosis. Hospitals, too, are getting battlethree months, especially oral hygiene. ready to fight the epidemic. Max One has to monitor blood glucose lev-

This is to bring to attention of the public in general that our clients M/s. VAS REALTY LLF ("our clients") having its registered office at Pushp Vinod-2, Jwala Estate, S. V. Road Borivali West, Mumbai- 400092, had entered into a Development Agreement dated 10th March, 2017 ("DA") with one M/s. DEVKI NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIET LIMITED, a Cooperative Housing Society registered under the provisions of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 under Registration No. BOM(WR)HSG(TC 2227 dated 9th July, 1986, having its registered office at B-Building, Eksar Road, Nea Shanti Ashram, Borivali West, Mumbai- 400103 ("the said Society") for redevelopmer of the immovable property ("Property"), more particularly described in the Schedule hereunder written of the said Society. The said Society had also executed a Power of Attorney ("PoA") in favour of our clients to facilitate the redevelopment of its property The said DA and the PoA are registered with the concerned Sub-Registrar of Assurance under Sr. No. 1168 of 2017 and 1169 of 2017 respectively and the same are valid, binding

and subsisting. Our clients have also taken substantial steps for the redevelopment of the scheduled property and have expended huge amount in pursuance thereof. The said Society has unilaterally and illegally terminated the said DA vide its Advocate letter dated 20th December, 2019. Our clients have responded to the said letter but since there has been no response, our clients were constrained to file a Commercial Suit bearing (L) No. 9544 of 2021 before the Hon'ble High Court, Mumbai against the said Societ inter alia challenging the said illegal termination and for specific performance of the said DA. The said Suit is pending before the Hon'ble High Court, Mumbai. Furthermore, our clients have registered the notice of lis pendens in respect of the said Suit with the concerned Sub Registrar of Assurances under Registration No. 6884 of 2021.

In view of the aforesaid, our clients have acquired valuable rights in the scheduled propert and have filed the aforesaid Suit to enforce the said rights. It has now been brought to the notice of our clients that the Society is attempting to create third party rights in respect of the scheduled property in order to defeat the valuable rights acquired by our clients. Any person/s, entities etc. dealing with the Society in respect of the scheduled property cautioned not to proceed any further with any transaction as the same shall not be binding on our clients. Despite the aforesaid, if any person/s, entities etc. attempts to or enter into any agreement / transaction / arrangement/ understanding either for transfer o redevelopment of the scheduled property with the Society, our dients shall be constrained to take such necessary steps against such person/s / entities as may be advised including but not restricted to being joined as a party defendant to the aforesaid suit pending before the Hon'ble High Court, Mumbai.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece and parcel of land admeasuring 2292 square meters bearing CTS No 1515A/2 along with building known as 'Devki Nagar CHS' standing thereon having 6 wings of ground plus 4 (four) storeys comprising of 48 flats and 24 shops and a temple, situat at Village Eksar, Taluka Borivali and District Mumbai Suburban.

Dated 26th day of May 2021

MAHAGENCO

E-Tender No.

T-129 /RFX-

3000018999

T-130 /RFX-

3000019056

T-131 /RFX-

3000019050

210MW/ODP/

T-132 /RFX-

3000019058

210MW/TM/

T-133/RFX-

3000019170

T-134 /RFX-

3000019053

T-135 /RFX-

3000018996

T-136 /RFX-

3000019208

210MW/BM/

T-137 /RFX-

3000019202

660MW/BM/

T-138 /RFX-

3000019225

660MW/BM/

T-139 /RFX-

3000019227

T-140 /RFX-

3000019176

T-141 /RFX-

3000019234

Γ-142 /RFX-

3000019173

Г-143 /RFX-

3000019272

SAFETY/

17 660MW/BM/

T-144/ RFX-

3000019278

T-145 /RFX-

3000019284 KORADI.

16 | 660MW/

13 | 660MW/EMT/

8

11

Sr.

2

(Viraj Maniar Partner Maniar Srivastava Associate Advocates. A/7, Tamarind House, 1st Floor, 32/47. Tamarind Lane, Fort, Mumbai 400 001

DOMBIVALI BRANCH KVB) Karur Vysya Bank Shop No. 3,4,5, Ketkar Residencey, Pardke Road Dombivali East

SUBSTITUTION OF SARFAESI NOTICE Reg: Notice issued under Sec 13 [2] of the Securitisation and Reconstruction of for recovery of dues in the **loan a/c of Mr. Prabhakar Jena**; sent to the below

Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 [SARFAESI Act] mentioned: 1) Mr. Prabhakar Jena (Borrower) Flat No.502, Krishna Sagar, Plot No.13, Sector 26, Taloja Phase 2, Panvel, Maharashtra - 401202 Whereas you have committed default in repayment of loans in the above mentioned

loan account to the secured creditor bank, the Bank had issued notice under the SARFAESI Act on 30th April 2021 calling upon you to repay the outstanding amount of Rs. 23,08,754.70 (Rupees Twenty Thee Lakhs Eight Thousand Seven Hundred Fifty Four and Paise Seventy only), A copy of the notice is also affixed at the premises at __Block No.202, Second Floor, Building Known as Maagna lcon at New Survey No.117/1B, Old Survey No.117/1 Village Dahivali Tarfe Need, Taluka Karjat, Dist Raigad

Whereas the notices sent to No 1 of you by Regd. Post/Courier have been returned unserved. You are hereby called upon to visit the bank and obtain copy of the notice in your own interest in order to note the full particulars of the loan dues, securities charged to the bank etc.

You are hereby called upon to pay the amount as shown above together with interest till date of payment within 60 days from the date of the notice failing which, the secured creditor Bank will be constrained to exercise its rights of enforcement of the secured assets hypothecated/ mortgaged to the bank as mentioned below, as per the provisions of SARFAESI Act.

BRIEF DESCRIPTION OF SECURED ASSETS

Block No.202, 2nd Floor, Building Known as Maagna Icon at New Survey No. 117/1B, Old Survey No.117/1 Village Dahivali Tarfe Need, Taluka Karjat, Dist Raigad Maharashtra- 410201 . Area Adm. 663 Sq Ft.(Carpet) Bounded by; North: Open Plot South: Open Plot, East: Open Plot West: Road & Tater Florence Project Date : 26.05.2021 Authorized Officer

EMD/Estimated

Value

Rs.50750/-

Rs.4725000/-

Rs.23642/-

Rs.2014200/-

Rs.48813.23/-

Rs.4531323.70/-

Rs.13129.01/-

Rs.962901.80/-

Rs 11054.95/-

Rs.755495/-

Rs.6895.30/-

Rs 339530/-

Rs.20629/-

Rs 1712900.97/

Rs.51740/-

Rs.4824000/-

Rs.8712.81/-

Rs.521281.07/-

Rs.18462.52/-

Rs.1496252/-

Rs 17389.52/-

Rs 1388952/-

Rs 48754.98/-

Rs.4525498.96/-

Rs.10109/-

Rs 639900/-

Rs.3105/-

Rs 103500/-

Rs.5900 /-

Rs 8850 /-

Rs.535000/-

Rs.5900 /-

Rs.240000/-

Place : Dombival

NOTICE-SRM-15

Following Tenders are published on https://eprocurement.mahagenco.in

660MW/CHP/ Procurement of turbo hub 800 mm shell diameter non-

210MW/ODP/ Work of installation of damper sealing plates & repair of

660MW/AHP/ Work Contract for various restoration works of ESP

in CHP, 3x660 MW, KTPS, Koradi.

through open tender.

Koradi.

KTPS. Koradi.

MW, KTPS Koradi.

3x660MW KTPS, Koradi

when required basis.

KORADI

KTPS, Koradi.

12 210MW/WTP/ One year work contract for O & M of Sewage Treatment

14 | 210MW/ODP/ | Work of rebabbiting of old wornout white metal bearings

15 | 660MW/BM/ | Work of pent house, dog house cleaning of the boiler

Subject

drive pulleys with shrink disk assembly for belt conveyor

damper plates of auxiliary air dampers and allied work,

during short shutdown / AOH for Stage-II, KTPS, Koradi

internals during overhaul of Unit 9 at 3X660MW, KTPS,

Contract for maintenance of bottom ash evacuation

Supply of spares along with repair and maintenance of

to WF 3 & 4 with Flap Gate arrangement in CHP 3 x 660

One year contract for overhauling of PA fan & Seal Air fan

with allied works, during overhaul of Stage-II KTPS Units

Work of servicing of main steam stop valve in Unit#08 &

09 (660MW) Boilers during Annual overhaul at KTPS

Procurement of 200 NB Knife Gate Valve with power

cvlinder for Coal Mill Reject Handling System at

Procurement of FRP rod in rapping system of emitting

of I.D. Fan motor for Unit-7, Stage-II, KTPS, Koradi, as &

during Annual Overhaul of Unit-09 (660 MW) at KTPS

Work of "Ventilation Survey" of Unit 8, 9 & 10 of 3x660 MW

Work of pent house, dog house cleaning of the boiler

during Annual Overhaul of Unit 8(660 MW) at KTPS

FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI,

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING.

FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. https://eprocurement.mahagenco.in

MOBILE NO.: +91-8411958622, E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

Plant (STP) No.2, 3 & 4 (New) Koradi TPS (210 MW).

electrode for ESP at 3x660 MW KTPS, KORADI.

system for Stage-II, KTPS, Koradi, for one year.

Handling System of 3 X 660 MW at KTPS, Koradi.

tube oil skimmer at KTPS, Koradi, 210 MW.

660MW/AHP/ Procurement of Various Sizes of Slip-on Flanges for Ash

660MW/CHP/ Procurement of Spares for Cummins Diesel Engine at

| 660MW/CHP/ | Supply and installation of Transfer Chutes from BCN 2 B

& short shut down as & when required basis.

The Karur Vysya Bank Limited, Dombivali East

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT I am investigating the title of Mr. Bipir Jivanial Gohil and Mrs. Jigna Bipin Gohil to the under mentioned premises As Mr. Bipin Jivanlal Gohil and Mrs. Jigna Bipin Gohil have agreed to sell al their rights, title and interests vested in the UNDER MENTIONED PREMISES to my clients namely Mr. Adwait Ashok Ayarkar and Ms. Smita Bhikaji Kaska and have accepted earnest money towards the same from my clients.

Any person having any right, title, interest in or objection to or claim over unde mentioned premises or any part thereof by way of Inheritance, Succession Agreement, Contract, Sale, Mortgage, Possession, Gift, Lease, Lien, Charge Trust, Maintenance, Easement, Bequest, Exchange, Assignment, Tenancy icense, Covenant, Memorandum of Understanding, Family Arrangemen Settlement, Decree or Order of Any Court of Law, Lis pendens, Attachment, An Liability or Commitment or Demand of any nature or otherwise are hereb required to inform/ notify/ make known the same in writing along with the supporting documentary evidence to the undersigned by Registered Post with Acknowledgement Due at Prabhat Co Op Housing Society, Block No. 9 Ground Floor, Sayani Road, Prabhadevi, Mumbai 400 025, within 14 days froi the date of publication of this present Notice, failing which claim/ objection. any, of any person shall be considered to have been waived and/or abandone and further the transfer (Sale) in favour of my clients shall be complete notwithstanding any such Claims and/ or Objections.

DESCRIPTION OF THE PREMISES:

ALL THAT FLAT bearing No. 104, First Floor, admeasuring 20.90. Sq. mi.e 225 Sq. Ft. carpet area in the building known as Prime Nest Co-Operative Housing Society, situated at Plot No.HD6 of Sector III admeasuring 1603.1 Sq. Mtrs., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali(East), Mumbai 400101 and Constructed on property bearing CTS No. 171/1A/37 of Village Akurli situated at Kandivali (East) in the District and Sub District of Mumbai Cit and Suburban together with 5 shares of Rs, 50 each fully paid of Prime Nest Co-Operative Housing Society Ltd. Comprised in Share Certificate No. 4 and bearing distinctive Nos. 16 to 20 (both inclusive). Dated this 26th Day of May, 2021.

Mr. Nitin Bhikaji Kaskar Advocate, High Court Of Bombay



RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise

Corporate Identity No. L36992MH1948PLC014083

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai-400 037 Tel: +91 22 6232 7400 Website: www.rallis.co.in E-mail ID: investor_relations@rallis.com

PUBLIC NOTICE - 73RD ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the Annual General Meeting ('AGM'/'Meeting' of Rallis India Limited (the 'Company') will be convened through Video Conference ('VC') / other audio visual means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

The 73rd AGM of the Members of the Company is scheduled to be held at 3.00 p.m. (IST) on Thursday, June 24, 2021 through VC / OAVM facility provided by the National Securities Depository Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The e-copy of 73rd Annual Report of the Company for the Financial Year 2020-21 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.rallis.co.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available on the websites of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e. a

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility <u>ONLY</u>, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 73rd AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC . OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 will be sent electronically to those Member whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Thursday, June 17, 2021, for registering their email addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

a)	Visit the link: https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html

b) Select the Name of the Company from the dropdown list: Rallis India Limited

Enter the Folio No. / DP ID, Client ID, Shareholder Name, PAN details, Mobile No. and E-mail address. Members holding shares in physical form are additionally required to enter one of their share certificate numbers and upload a self-attested copy of the PAN card and address proof viz. Aadhaar Card, Passport or

front and backside of their share certificate The system will send OTP on the Mobile No. and E-mail address

alongwith Annual Report 2020-21 and e-voting credentials

e) Enter OTP received on Mobile No. and E-mail address The system will then confirm the E-mail address for the limited purpose of service of Notice of AGM

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its Members to cast thei votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of

voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before / during the AGM will be provided in the Notice. Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank account: through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Physical Members are requested to send the following documents to TSR Darashaw Consultants Private

Limited, Registrar, latest by Monday, June 7, 2021: a) a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following

details relating to bank account in which the dividend is to be received: i) Name & Branch of Bank and Bank Account type

ii) Bank Account Number & Type allotted by your bank after implementation of Core Banking iii) 11 digit IFSC Code

eque hearing the name of the Member or first holder in case iointly

c) self-attested photocopy of the PAN Card; and d) self-attested photocopy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election

https://www.rallis.co.in/TDS_on_Dividend.aspx.

Place: Mumbai

Date: May 26, 2021

Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company. Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with **Holding** their respective DPs


In case of non-availability of the bank details of any Member, the Company shall despatch the dividend warrant hocheque by post to such Member at the earliest once the normalcy is restored in view of the outbreak of Covid-19

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act. 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements. Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company / Registrar by submitting the written request duly signed by the first named shareholder along with self-attested copies of the above documents on or before Monday, June 7, 2021. The detailed Process/Forms of the same are available on the website of the Company at

For Rallis India Limited

egal heirs.

Yashaswin Sheth **Company Secretary**



भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी

फेर-२ ई निवीदा सुचना क्रमांक ७ सन २०२१-२२

--Sd/-

CHIEF ENGINEER (O&M)

MAHAGENCO, KTPS, KORADI.

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका आरोग्य विभाग योग्यत्या नोंदणीकृत असलेल्या कंत्राटदारांकडुन खालील नमुद केलेल्या कामांसाठी बी-१ ई-निविदा (ऑनलाईन) मागवित आहे

	अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय किंमत (रु.)	इसाऱ्याची किंमत (रु.)		त रक्कम बिलातून (रु.)	कामाची मुदत	निविदापत्राची किंमत (रु.)	निवीदाचा प्रकार	नोंदणी वर्ग
l	१	प्रभाग समिती क्र. ४ च्या कार्यक्षेत्रातील	२४,८०,७८०/-	२५,०००/-	40,000/-	40,000/-	४५ दिवस	५२५/-	बी-१	वर्ग-५
1		नाल्यांची सफाई करणे.								त्यावरील

निविदा डाऊनलोड करण्याचा कालावधी दि. २६/०५/२०२१ ते दि. ०१/०६/२०२१ पर्यंत ई-टेंडरींग (e-tendering) संगणक प्रणालीच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. निविदेचे सादरीकरण दि.०१/०६/२०२१ रोजी दुपारी १०.०० वाजे पर्यंत mahatenders.gov.in या संकेतस्थळावर online करावयाची आहे. वरिल प्रक्रियेद्वारे प्राप्त झालेल्या निविदा दि.०१/०६/२०२१ रोजी दुपारी १०.०१ वाजता किंवा अन्यदिवशी प्रशासकीय सोईप्रमाणे उघडण्यात येतील.

१) नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत (२) जी.एस.टी.क्रमांक (३) पॅनकार्डची छायांकित प्रत (४) ई.पी.फ क्रमांक (५) निवीदा भरताना कागदपत्रे (Self Attested)

करुनच सादर करावे. २) इसारा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट व EMD ठेकेदारांनी online भरावयाचा आहे.

- ३) आपल्या संस्थेचा अथवा कंपनीचा ई-मेल आयडी आणि दुरध्वनी क्रमांक सादर करावा.
- ४) सदरची अंदाजपत्रकिय रक्कम जी.एस.टी. व ई.पी.एफ वगळुन आहे. सदरची रक्कम ही देयका सोबत शासिकय नियमाप्रमाणे अदा करणेत येईल.
- ५) सदर कामाचे देयक अदा करताना मनपामार्फत केली गेलेली नालेसफाई वगळता उर्वरित कामाचे देयक अदा करण्यात येईल.
- ६) इतर सर्व अटी, शर्ती व निविदे संदर्भातील माहिती मनपाच्या आरोग्य विभाग व बांधकामविभागात उपलब्ध होईल.
- ७) कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त सो. भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका यांनी राखुन ठेवलेला आहे.

उपआयुक्त (आरोग्य) भिवंडी नि.शहर महानगरपालिका, भिवंडी.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Owner of Scheduled Property Late SMT. SUNITA BHIKAJI REWALE (since Deceased died intestate on 07/07/2011) leaving behind he elder daughter MISS. LATIKA BHIKAJI **REWALE** and younger daughter **MISS. PALLAVI BHIKAJI REWALE** as her only

On behalf of my client MISS, PALLAVI

BHIKAJI REWALE the undersigned advocate hereby invite claims or objections om other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the scheduled propert and shares and interest of the decease member in the scheduled property in fayou of my client within a period of 15 days from the publication of this notice, with copies of roofs to support the claim/objection a 612/B-20, Anita CHS Ltd., Sector-6 Road RSC-52, Charkop, Kandivli West Mumbai - 400067. If no claims/objection are received within the period prescribed above. the MHADA/society/concerned authorities shall be at the liberty to transfer the scheduled property and shares and interest of the deceased to MISS. PALLAVI BHIKAJI REWALE. Any claim thereafte shall be considered as waived and/or abandoned and the transfer shall be completed.

SCHEDULE

DESCRIPTION OF THE PROPERTY ROOM NO. A - 27 in CHARKOP (1 ASMITA CO-OP HSG. SOC. LTD. ituated at PLOT NO 362, SECTOR - 3 ROAD RSC - 34, CHARKOP, KANDIVLI (WEST), MUMBAI - 400 067 admeasuring 25 sq. mtrs. Built-up of Village: Kandivli, Taluka: Borivali, Mumbai Suburban District

Date: 26.05.2021 Nitesh D. Achrekar Place: Mumbai Advocate

BRIHANMUMBAI Mahanagarpalika

PUBLIC NOTICE Notice is hereby given that 1) Mrs. Ladku Laxman Dhangde, 2) Mrs. Gangu Laxman Thakare, 3) Mr. Manoj Chandrakant Thakare, 4) Mr. Santosh Rama Bari, 5) Anu Suresh Vaire and 6) Vandana Suresh Vajre, have submited Application for Grant of the Transfer of Development Rights in the fom of Development Right Certificates as per the provision of Regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbal, 2034, in lieu of handing over of the property bearing Survey No.258, 257, Hissa No. 2, 5, 4 & 1, corresponding to C.T.S. No. 650/a, 683/A. 684/A & 685/A of village Malad (East) in P/South Ward & CTS No. 681 (pt.), 682/A ofvillage Malad (East) in P/North Ward, more particularly described in the schedule hereunder written, which is affected by 45.70 mtrs. wide Existing D. P. Road as per sanctioned Development Plan 2034

of P/South' & P/North' Ward. 1) Mrs. Ladku Laxman Dhangde, 2) Mrs. Gangu Laxman Thakare, 3) Mr. Manoj Chandrakant Thakare, 4) Mr. Santosh Rama Bari, 5) Anu Suresh Vajre and 6) Vandana Suresh Vajre, have not received any compensation under Land Acquisition Act, or any other Act or by mutual consent and the names of 1) Mrs. Ladku Laxman Dhangde, 2) Mrs. Gangu Laxman Thakare, 3) Mr. Manoj Chandrakant Thakare, 4) Mr. Santosh Rama Bari, 5) Anu Suresh Vajre and 6) Vandana Suresh Vajre, shown as Kabjedars on Records of Rights bearing Survey No. 258, 257, Hissa No. 2, 5, 4 & 1, corresponding to C.T.S. No. 650/a, 683/A. 684/A & 685/A of village Malad (East) in P/South Ward & CTS No. 681 (pt.), 682/A of village Malad (East) in P/North Ward. Since, 1) Mrs. Ladku Laxman Dhangde, 2) Mrs. Gangu Laxman Thakare, 3) Mr. Manoj Chandrakant Thakare, 4) Mr. Santosh Rama Bari, 5) Anu Suresh Vajre and 6) Vandana Suresh Vajre, have not received any compensation, now 1) Mrs. Ladku Laxman Dhangde, 2) Mrs. Gangu Laxman Thakare, 3) Mr. Manoj Chandrakant Thakare, 4) Mr. Santosh Rama Bari, 5) Anu Suresh Vajre and 6) Vandana Suresh Vajre, have applied for grant of the Transfer of Development Rights in the form of Development Right Cerificates.

Any person or persons (which means and includes Individuals, Fims, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorties, etc.) having any information contrary to the same and/ or having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, and it notified to the public that applicant's claim to DRC is contingent upon not having receiveed any compensation as aforesaid, are hereby called upon to make the same known in writing to thne undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:- 400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shal be deemed to have been waived to all intents and purposes.

If no claim or objection is received as mentioned hereinabove, MCGM will Complete the procedure of grant of the Transfer of Development Rights in the fom of Development Right Certificate on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the MCGM.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (TDRWS/PS-223)

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing Survey No.258, 257, Hissa No. 2, 5, 4 &1, corresponding to C.T.S. No. 650/a, 683/A. 684/A & 685/A of village Malad (East) in P/South Ward &CTS No. 681 (pt.), 682/A of village Malad (East) in P/North Ward in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, admeasuring 867.70 sq. mtrs. (Eight Hundred Sixty Seven point Seventy sq. mtrs.) or thereabouts, affected by 45.70 sq. mtrs. in sanctioned Development Plan 2034 of PISouth & 'P/North' Municipal Wards and bounded as follows:

1) For land bearing CTS No. 650/ Aofvillage Malad

(E) in 'P/S' Ward: On or towards the East by:

CTS No. 650/B of village Malad (East)

On or towards the West by: CTS No. 620A/1A/4A/2/1/4A, 620A/1A/4A/2/1/48 of

village Malad (East)

On or towards the South by: CTS No. 651, 620A/1A/4A/2/4, 620A/1A4A/2/1/6,

653A/1/1 of village Malad (East)

On or towards the North by:

CTS No. 620A/1A/4A/2/1/3 of village Malad (East) 2) For land bearing CTS No. 683/A. 684/A and 685/A of village Malad (E) in 'P/S' Ward:

On or towards the East by: CTS No. 620A/ 1A/4A/2/1/3 of village Malad (East)

On or towards the West by: CTS No. 620A/1A/4A/2/1/2 of village Malad (East)

On or towards the South by:

CTS No. 620A/1A/4A/2/1/4A of village Malad (East)

On or towards the North by : CTS No. 684B, 683B & 685B of village Malad (East)

3) For land bearing CTS No. 681 (pt.) of village Malad (E) in 'P/N' Ward:

On or towards the East by CTS No. 653B of village Malad (East)

On or towards the West by : CTS No. 683A & 682A of village Malad (East)

On or towards the South by:

CTS No. 683A & 683B of village Malad (East) On or towards the Noth by:

CTS No. 653B of village Malad (East) 4) For land bearing CTS No. 682A of village Malad (E) in 'P/N' Ward:

On or towards the East by:

CTS No. 683A & 681 of village Malad (East)

On or towards the West by CTS No. 653B, 653A/1/1 of village Malad (East) On or towards the South by:

CTS No. 682B & 683B of village Malad (East) On or towards the North: by CTS No. 653B of village Malad (East)

Dated this 25th day of may 2021 Sd/ (Aruna Savla) Advocate &Law Officer For Municipal Corporation of Greater Mumbai

PRO/385/ADV/2021-22 Let's together and make Mumbai Malaria free.

सोने, चांदीच्या दरात घसरण

नवी दिल्ली - सोन्याच्या दरात आज मंगळवारी १०२ रुपयांची घट नोंदवण्यात आली. या घसरणीसह सोने प्रति १० ग्रॅमला ४८,०२५ रुपये झाले. याआधी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमला ४८,१२७ रुपये इतका होता. चांदीच्या दरातही २६९ रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर प्रति किलोला ७०,८१० रुपये इतके झाले. याआधी चांदीचा दर प्रति किलोला ७१,०७९ इतका होता.

व्यापार डायरी....

मेटलाइफ फाऊंडेशनचा १.२ दशलक्ष डॉलर्सचा कोविडनिधी

नवी दिल्ली - कोरोना महमारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाबाधितांचा आकडा तसेच मृत्यूचा आकडा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मेटलाइफ फाउंडेशन कंपनीने आपल्या फ्रंटलाईन कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीने १.२ दशलक्ष डॉलर्सचा कोविड निधी दिला आहे. भारताची आरोग्य प्रणाली आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने या कोविडनिधीचा वापर केला जाणार आहे. स्थानिक तसेच केंद्र सरकारच्या सहकार्याने वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या तसेच नफ्याकडे न पाहणाऱ्या संस्थाच्या सहकार्याने या निधीचा वापर केला जाणार आहे. या संस्थांध्ये हॅबिटेट फॉर ह्युमिनीटी, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन, हेलींग फील्ड्स फाऊंडेशन आणि ट्रीकल अप या संस्थांचा समावेश आहे. या कोविड निधीच्या माध्यमातून ६०० बेड्स, वैद्यकी उपकरणे तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, पीपीई कीट इत्यादी सुविधा दिल्ली, महाराष्ट्रातील मुंबई आणि वाशिम, कर्नाटकातील बंगळुरू आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि वाराणसीला

ट्रान्सफॉर्मर्स ॲण्ड रेक्टीफायर्सला भरघोस नफा

पुरवण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली - ट्रान्सफॉर्मर्स ॲण्ड रेक्टीफायर्स लिमिटेड कंपनीला मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत ६.६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीला ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला २.०१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर २०२०-२१ या वित्तीय वर्षात कंपनीच्या नफ्यात ७.६३ कोटी रुपयांची वाढ झाली होती तर २०१९-२० या वित्तीय वर्षात कंपनीला १.०५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. २०२०-२१ या वित्तीय वर्षात कंपनीच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन ते ७५१.६८ कोटी रुपये झाले तर २०१९-२० मध्ये हाच आकडा ७१६.८० कोटी रुपये इतका होता.

एआयए कंपनीला तोटा

नवी दिल्ली - एआयए इंजिनीयरींग लिमिटेड कंपनीला ३१ मार्च २०२१ पर्यंत संपलेल्या तिमाहीत ५.६ टक्क्यांपर्यंत तोटा झाला आहे. म्हणजेच कंपनीला तब्बल १.३४ अब्ज रुपयांचा तोटा झाला असून एकूण महसूलात कुठल्याहीप्रकारचा बदल झालेला नाही. कंपनीला ८.६ अब्ज रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, गेल्या वित्तीय वर्षात कंपनीला १५.९ टक्क्यांपर्यंत तोटा झाला होता. तर महसूलात २३.१ टक्यांची वाढ झाली होती. कंपनीच्या इतर उत्पन्नात २३२.४३ दशलक्ष रुपयांपर्यंत

PUBLIC NOTICE

My clients, 1) Dinesh Pannalal Jain alias Rathod, 2) Smt. Manjula Pannalal Jain, 3) Smt Manisha Dinesh Jain and 4) Pannalal Vimalchand Jain HUF, owners of Flat no.403, 4th floor, Gokul Apartment CHSL., Opp.14th Khetwadi, Khetwadi Back Road, Mumbai-400 004 had taken loan from HDB Financial Services Ltd, which is now fully repaid, but said financial institution have lost/ misplaced original share certificate bearing no. G/A 15 bearing distinctive no. 071 to 075 (both inclusive) and the same is not traceable inspite of their best efforts.

Any person/s having any right claim to have any charge encumbrance.

same is not traceable inspite of their best efforts.

Any person/s having any right, claim to have any charge, encumbrance, interest or entitlement of whatsoever nature over the aforesaid share certificate by way of possession, sale, mortgage, charge, lien, exchange, lease, gift or otherwise are hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of their such claims alongwith documentary proof, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and my clients shall be at liberty to apply for duplicate share certificate to the society.

Sd/
Sd/
Sd/
Sd/-

गोरेगाव शाखा: ए विंग, अशोका सूपर मार्केट, एस.व्ही. रोड, आरे रोड जंक्शन, स्टेशन रोड, गोरेगाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

१ श्री. अशोक कुमार पांड्ये (कर्जदार):- बी-१, गौरव सिटी सीएचएस लि., कनिकयाज् बेवर्ली पार्क मागे

विषय : गोरेगाव शाखेकडिल तुमचे गृह कर्ज खाते क्र. ६०२३०३९१३२

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ''**ॲक्ट''** असा उल्लेख) अंतर्गत नियुक्त/पदसिध्द**ः इंडियन बँक, गोरेगाव** चे प्राधिकृत

मच्या विनंती वरुन बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंजुर केल्या होत्या आणि तुम्ही घेतल्या होत्या.

२. समतल्य गहाण निर्माणाच्या निश्चितीचे कर्जदारांकडील पत्र

३. हाऊसिंग फायनान्स करिता मुदत कर्ज करार. ४. कर्जाची पोचपावती

सदर गृह कर्जाचा परतावा हा फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, बिल्डिंग क्र. १, टाईप बी, गौरव सिटी, बी-१ आणि बी-सीएवएसएल., प्लॉट क्र. ४३५/४३६, बेवर्ली पार्क. मिरा रोड (पू.), मिरा भाईदर रोड- ४०११०७, ठाणे, महाराष्ट्र, मोजमापित-४८९ चौ.फू. (चटई) येथील मिळकतीच्या समतुल्य गहाणाद्वारे सुरक्षित आहे. व्याजासह एकत्रित रक्कम

चुकती करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्यासाठी वारवार विनंती करूनही तुम्ही थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. **रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे** जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित

निर्देश/मार्गदर्शेक तत्वानुसार कर्ज खाते ०४.०१.२०२१ पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले

०९.०२.२०२१ रोजीस तुमच्याद्वारे देय थकबाकी रक्कम रु. ९,३७,२६५.७०/- (रुपये नऊ लाख सदतीस हजान

दोनशे पासष्ट आणि पैसे सत्तर मात्र) आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत मान्य केलेल्या दराने पुढील व्याज देय

. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२

अन्यये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण निर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यवती.

त्यामुळे तुम्हाला कलम १३(२) अन्वये सदर सूचना जारी केत्यापासून ६० **दिवसात** सदर तारखेपासून प्रदानाच्या तारखेपयँत व्याजासह ०९.०२.२०२१ रोजीस थकीत रक्कम म्हणजेच ह. ९,३७,२६५.७०/– **(रुपये नऊ लाख**

सदतीस हजार दोनग्रे पासष्ट आणि पैसे सत्तर मात्र) प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात वेत आहे. कसूरवार ठरल्यास बँकेला ॲक्ट अंतर्गत तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भांशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा

हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसात** तुमचे संपूर्ण दायित्व सोडविण्यात कसूर केल्यास आम्ही येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्तेच्या विरोधात कलम १३(४) अन्वये आमच्या अंमलबजावणी

. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यास आम्ही

अधिनियमान्वये आमच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले उंचलू. कृपया ध्यानात ठेवावे की, ॲंक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुदीनुसार बँकेच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय सदर सूचनेच्य

. तारखेनंतर विक्री, भाडेपद्रा किंवा अन्यथा मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करू शकत नाही

नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांन बाधा न आणता आहे. कुपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्या निष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/डीआरएटी/न्यायालयाचे डीआरटी/आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि

्रे थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून

'आम्ही सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतदींकडे लक्ष वेधत आहोत, ज्य

गहाण मत्ता : बेवर्ली पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पू.), जिल्हा ठाणे-४०११०७ येथे स्थित गौरव सिटी,

बी-१ आणि बी-२ सीएचएसएल., प्लॉट क्र. ४३५/४३६ अशा ज्ञात इमारतीमधील बिल्डिंग क्र. १, टाईप बी

च्या दुसऱ्या मजल्यवरील फ्लॅट क्र. २०४, मोजमापित ४८१ चौ.फू. (चटई), गौरव सिटी, बी१-बी-२ को

नीमाबध्द: उत्तरेला : विनय हाईट बिल्डिंग, दक्षिणेला : गौरव सिटी बिल्डिंग क्र. बी–२, पूर्वेला: गौरव सिर्ट

टिप: कर्जदारांना पाठविलेली दि. १०.०२.२०२१ रोजीची सूचना परत आली आणि त्यामुळे सदर पेपर प्रका

आर. आनंद बाबु, प्राधिकृत अधिकारी,

मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे:

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नों, सोसायटी मधील २ ऱ्या मजल्यावरील

बिल्डिंग क्र. ईसी, पश्चिमेला : एव्हरशाईन वूडस् कॉम्प्लेक्स किंवा रस्ता

प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे.

अंतर्गत तुम्ही तारणांवरिल विमोचनाचा तुमचा हक वापर शकता.

मर्यादा (रु. लाखात)

रु. १४,४०,०००/- (रु. चौदा लाख चाळीस हजार मात्र)

दस्तावेजांचा प्रकार

मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे, मुंबई० ४०० १०७. यथे सुध्दा:- घर क्र. ५५, तेवारी तोला, मोहम्मदाबाद, गाझीपूर-२३३ २२७

म्ही सदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:

१. डिमांड प्रॉमिसरी नोट दिनांक २४.०३.२०१२

अधिकारी म्हणून तुम्हाला याद्वारे सूचना जारी करीत आहे.

महोदय/महोदया,

सुविधेचा प्रकार

गृह कर्ज

हक्काचा वापर करू

ठेवला आहे.

Rakesh G. Jain
Advocate High Court,
2/20, Kesar Building, 201/211, Princess St., Mumbai-400 002.

Indian Bank

दुसऱ्या लाटेचा कीती परिणाम

सरकारने केली मुल्यांकनाला सुरुवात

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असून ही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम झाला आहे याबाबत आता केंद्र सरकारने मुल्यांकनाला सुरूवात केली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा विविध क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने आता हा परिणाम नेमका किती झाला आहे, याबाबतच्या मुल्यांकनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात मदतच होणार आहे.

जीएसटी अर्थात वस्तु व सेवा कर तसेच काही

आर्थिक निर्देशांक आणि तयार करण्यात येणारा मुल्यांकनाचा अहवाल इत्यादींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणखी प्रकाश पडू शकणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, हवाई उड्डाण इत्यादी क्षेत्रांनाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला असून ही क्षेत्रे आता हळुहळू सावरत असल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे. या क्षेत्रांनाही सरकारकडून सहकार्याची आवश्यकता आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रमाण मोठे असून कृषी क्षेत्रानंतर या क्षेत्रांचा क्रमांक लागतो. या क्षेत्रांनाही सरकारला आर्थिक सहकार्य करावे लागणार आहे. या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांना आर्थिक तसेच इतर सहकार्य करण्यासाठी सरकार लवकरच उपाययोजना करण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनी

म्हटले आहे. सध्याच्या घडीला सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा जीडीपीमध्ये ३० टक्के म्हणजेच जवळपास ६.५ कोटींचा वाटा आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव प्रचंड वाढल्यामुळे तसेच कोरनाबाधितांची संख्या आणि मृत्युचे प्रमाणही लक्षणीय असल्यामुळे विविध राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले कडक लॉकडाऊन आणि निर्बंधही उठवण्याची गरज असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे कोरोना महामारीने घातलेले थैमान, कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या आणि मृत्युचे प्रमाण तर दुसरीकडे गुंतवणूकदारांमध्ये असलेले नकारात्मक वातावरण याचाही भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असून राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्याची गरज आहे.

आता प्रिपेडचे पोस्टपेड करता येणार वन टाइम पासवर्डने

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दूरसंचार विभाग आता नवीन नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्याम्ळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्राहकांना आता प्रिपेड सेवा पोस्टपेड करण्यासाठी सिमकार्ड बदलण्याची किंवा केवायसीचीदेखील आवश्यकता नसेल. केवळ वन टाइम पासवर्डच्या माध्यमातून ग्राहकांना आपली सेवा बदलता

ओटीपी बेस्ड व्हेरीफीकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना आपली सेवा बदलता येईल. सेल्युलर ऑपरेशन ऑफ इंडिया (सीओएआय) या उद्योग संघटनेने याप्रकरणी दूरसंचार विभागाला प्रस्ताव पाठवला होता. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने

दूरसंचार कंपन्यांना आपली सेवा बदलण्याच्या दृष्टीने प्रुफ ऑफ कन्सेप्ट म्हणजेच प्राव्याबाबत संशोधन किंवा काम करण्यास सांगितले आहे. ओटीपीच्या माध्यमात्न सेवा बदलण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कंपन्यांच्या संशोधनानंतरच दूरसंचार विभाग याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. २१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या एका नोटनुसार दुरसंचार विभाग प्रिपेड सेवा पोस्टपेड सेवेत

परावर्तीत करण्याच्या दृष्टीने पीओसीवर काम करत आहे.

व्ही मार्टची विक्री वाढली

वृत्तसंस्था / मुंबई

व्ही मार्ट रिटेल लिमिटेड कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत ११.६ टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीची विक्री ३.७ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान कंपनीला ३८ ते १७० दशलक्ष रुपयांचा तोटा झाल्याचे ५ ब्रोकरेज कंपन्यांनी म्हटले आहे. कंपनीला गेल्या वित्तीय वर्षात तब्बल ८४ दशलक्ष रुपयांचा तोटा झाला होता. व्याज, कर, अवमूल्यन आणि संशोधन यापश्चात कंपनीला २७२.७५ दशलक्ष रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानच्या तिमाहीत कंपनीला ४.७ दशलक्ष रुपयांच्या विक्रीवर ४७९ दशलक्ष कोटी रुपयांचा नफा झाला.

इमामी कंपनीला भरघोस नफा

आहे.

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

इमामी लिमिटेड कंपनीला ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत तब्बल ८७.७३ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वित्तीय वर्षात कंपनीला मार्चपर्यंत संपलेल्या तिमाहीत २२.७५ कोट रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी ते मार्च दरम्यान कंपनीच्या महसूलात ३७.२ टक्ष्यांची वाढ होऊन ७३०.७६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

गेल्या वित्तीय वर्षात महसूलाचा गोएंका यांनी दिली आहे.

आकडा ५३२.६८ कोटी रुपये इतका होता. आरोग्य स्विधा, वैद्यकीय उपकरणे, हायजिन उत्पादने इत्यादींच्या मागणीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या नफ्यात आणि महसूलात वाढ झाली

मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या भारतातील व्यवसायात ४४ टक्कयांची वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय व्यापारात तब्बल २८ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती कंपनीचे संचालक मोहन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्नात २०२०-२१ या वित्तीय वर्षात संपलेल्या चौथ्या तिमाहीत १.३ टक्कयांची वाढ होईल असा अंदाज एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेच्या इकोरॅप या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे निराशाजनक बातमीही आहे. संपूर्ण वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेत मात्र ७.३ टक्क्यांची घट होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. इ– नॅशनल स्टॅटेस्टीकल ऑफीस राष्ट्रीय सांख्यिकी म्हणजेच कार्यालय २०२०-२१ या वित्तीय जीडीपीचा वर्षासाठीच्या सुरुवातीचा अंदाज ३१ मे रोजी जारी करणार आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने चौथ्या तिमाहीत जीडीपीत उणे १ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२०-२१ या संपूर्ण वित्तीय वर्षात जीडीपीत ७.३ टक्कयांची घट होण्याचा अंदाज एसबीआयच्या आहे. यापुर्वी २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठीच्या जीडीपीत उणे ७.४ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली एसबीआयने स्टेट बँक ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप, कोलकाताच्या नाऊकास्टिंग मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल औद्योगिक व्यवहारआणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या ४१ उच्च चकीय

वृत्तसंस्था / मुंबई

मुंबई शेअर बाजारात आज मंगळवारी किंचित घसरण पहायला मिळाली. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही कोरोनाबाधिताच्या संख्येत झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४.३७ अंकांची किंवा ०.०३ टक्ष्यांची घट होऊन

निर्देशांक ५०,६३७.५३ अंकांवर स्थिरावला

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १०.७५ अंकांची म्हणजेच ०.०७ टक्कयांची घसरण होऊन निर्देशांक १५,२०८.४५ अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचे भाव २.०२ टक्क्यांनी घसरले. पाठोपाठ ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि आयटीसी या कंपन्याच्या शेअर्समध्ये घसरण दिसली. दुसरीकडे एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसली. कंपनीच्या शेअर्सचे भाव ३.३८ टक्कयांनी वधारले.

टायटन, बजाज फीनसर्व, ओएनजीसी, टीसीएस, इन्फोसिस आणि पावर ग्रीड या कंपन्यांच्या शेअर्सचे भावदेखील वधारले. शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल २१ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले तर ९ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये होते

पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज मंगळवारी पुन्हा वाढ नोंदवण्यात आली. पेट्रोलच्या दरात लीटरमागे २३ पैशांची तर डिझेलच्या दरात प्रति लीटर २५ पैशांची वाढ झाली. या वाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर ९९.७१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.५७ रुपये प्रति लिटर झाले. ही महन्याभरातील सलग १३ वी वाढ आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर ९३.४४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८४.३२ रुपये प्रति लिटर इतके झाले. दरम्यान, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने यापूर्वीच शंभरी गाठली आहे.

5PAISA CAPITAL LIMITED

CIN: L67190MH2007PLC289249

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 Tel: +91 22 4103 5000 • Fax: +91 22 2580 6654 E-mail: csteam@5paisa.com • Website: www.5paisa.com

१४ व्या वार्षिक सामान्य बैठकीच्या सूचनेचे शुद्धीपत्रक

५पैसा कॅपिटल लिमिटेड (''कंपनी'') द्वारे २० एप्रिल, २०२१ (''एजीएम सूचना'') रोजी १४ व्या वार्षिक सामान्य बैठकीची (''एजीएम'') सूचना शेअर होल्डर्सला, नियोजित वेळेनुसार शुक्रवार, जून, ११, २०२१ रोजी व्हीडियो कॉन्फेरन्स (''व्हीसी'') किंवा इतर ऑडियो व्हिज्यअल माध्यमाने (''ओएव्हीएम'') दारे घेण्याचे सचित केले होते. एजीएम सचना आधीच कंपनीच्या शेअरहोल्डर्सला पाठविण्यात आलेली आहे, ज्याकरता कंपनी कायदा, २०१३ च्या सूचनांचे पालन हे त्यातील नियमांसह करण्यात आलेले आहे.

एजीएम सूचना जी मंगळवार, मे १८, २०२१ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेली आहे, त्याच्या नियामक ४ मध्ये छापील चूक झाल्याचे लक्षात आलेले आहे आणि त्यामुळे त्या विधाना बद्दलची सुस्पष्टता खालील पद्धतीने वाचावी:

१. डॉ. अर्चना हिंगोरानी या ०६, जून २०२२ पर्यंत स्वतंत्र संचालक कार्यालयाचा पदभार सांभाळतील आणि त्यानंतर त्यांची नॉन-एक्झिक्युटिव स्वतंत्र संचालक म्हणून कंपनीमध्ये पुनर्नियुक्ती केली जाईल, जी जुन ०७,२०२२ पासून जुन ०६, २०२७ पर्यंत असेल.

एजीम सूचनेसह दिलेले शुद्धीपत्रक हे २० एप्रिल, २०२१ रोजी पाठविलेल्या सूचनेचा एक महत्वाचा भाग असेल आणि कंपनीच्या शेआरहोल्डर्सला पाठविण्यात येईल. ई-मतदान, इतर अधिकृतता कामांकरिता नेमलेल्या संबंधित शेआर होल्डर्स, स्टॉक एक्सचेंजसह, डिपॉझिटरी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर अजंट, अजंन्सीज सह इतर सगळ्या संन्बंधित व्यक्तींनी वरती नमृद्र केलेल्या सुधारणांचा विचार करून सूचना ग्राह्य धरण्याचे सांगण्यात येते आहे.

शुद्धी पत्रक हे कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.5paisa.com येथे उअपलब्ध असेल याशिवाय याची माहिती ही एनएसई आणि बीएसईला देखील देण्यात आलेली आहे, जिथे कंपनीच्या शेअर्सची अनुसूची असते.

तारीख: मे २६, २०२१

५पैसा कॅपिटल लिमिटेडकरिता स्वाक्षरीकर्ता नमिता गोडबोले कंपनी सचिव

RALLIS INDIA LIMITED

कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्र. एल३६९९२एमएच१९४८पीएलसी०१४०८३ नोंदणीकृत कार्यालय: २३ वा मजला, लोढा एक्सेलस, न्यू कफ परेड, ईस्टर्न फ्री वे लगत, वडाळा, मुंबई - ४०० ०३७ फोन : +९१ २२ ६२३२ ७४००, वेबसाईट : www.rallis.co.in, ईमेल आयडी : investor_relations@rallis.com

जाहीर सूचना : ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे कळविण्यात येते की कोविड-१९ महामारीमूळे रॅलिज इंडिया लिमिटेड (''कंपनी'') ची वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''/सभा'' हि कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे जनरल सर्क्युलर, दिनांक ५ मे २०२० रोजीचे व १३ जानेवारी, २०२१ चे जनरल सर्क्युलर (एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज ऐंन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी दिनांक १२ मे २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सर्क्युलर (सेबी सर्क्युलर्स) च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) मार्फत बोलाविण्यात येत आहे

कंपनीच्या सभासदांची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएमला बोलाविणाऱ्या सुचनेत नमुद्र केलेले कामकाज करण्यासाठी नॅशनल क्युरिटीज डिपाझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमाफंत गुरुवार २४ जून, २०२१ रोजी दु. ३.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येईल.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीच्या ७३ वी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, वित्तीय विवरणपत्र आणि इतर सांविधिक अहवालाची ई-प्रत कंपनीची वेबसाईट www.rallis.co.in आणि एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध होईल. त्या व्यतिरिक्त एजीएमची सूचना कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच www.nseindia.com आणि www.bseindia.com वर सध्दा उपलब्ध होईल

सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला उपस्थित आणि सहभागी होऊ शकतात. ज्याचा तपशिल हा सभेच्या सूचनेत कंपनीने दिलेला आहे. त्यानुसार कृपया नोंद घ्यावी की, कोलिड-१९ च्या संदर्भात शासकीय प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी व्यक्तीशः कंपनीच्या ७३ व्या एजीएममध्ये उपस्थित आणि सहभागी होण्यासाठी कोणतीही तरत्द करण्यात आलेली

नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला उपस्थित राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाठी एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहबाल हा कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (रजिस्ट्रार) /डिपॉझिटरी

पार्टिसिपंटकडे (डीपीज) ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना इलेक्टॉनिकली पाठविण्यात येईल. सेबी सर्क्युलरनसार ७३ वी एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवालांची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही भागधारकांना पाठविण्यात येणार नाही. ज्या सभासदांनी अजनही त्यांचे ईमेल पत्ते नोंद्रविलेले नाहीत त्यांना इलेक्टॉनिकली एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करणे आणि ई-मतदानासाठी लॉगईन आयडी पासवर्ड प्राप्त करण्यासाठी गुरुवार, १७ जून, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे), खालील प्रक्रियेचा अवलंब करण्याची विनंती करण्यात येत आहे.

١		Tel 12 https://topi.imitime.co.ii/2/hain tog/2/hain_1toglotes						
l	ſ	बी)	ड्रॉपडाऊन लिस्ट मधून कंपनीचे नाव म्हणजेच रॅलिज इंडिया लिमिटेड निवडा					

फोलिओ क्र./डीपी आयडी, क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव, पॅन तपशील, मोबाईल क्र. आणि ईमेल ॲड्रेस भरा. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी ह्या शिवाय त्यांचा एक शेअर प्रमाणपत्र क्रमांक भरावा व पॅन कार्डची आणि पत्ता पुरावा म्हणजेच आधार कार्ड, पासपोर्ट किंवा त्यांच्या शेअर प्रमाणपत्राच्या पुढच्या आणि मागच्या बाजुची स्व-साक्षांकित प्रत अपलोड

मोबाईल क्र. आणि ईमेल ॲड्रेसवर सिस्टीम ओटीपी पाठवेल. डी) ई) मोबाईल क्र. आणि ईमेल ॲड्रेसवर प्राप्त झालेला ओटीपी भरा.

त्यानंतर सिस्टीम वार्षिक अहवाल २०२०-२१ आणि ई-व्होटींग क्रेडेन्शिअल्स सहीत एजीएमच्या सूचनेच्या बजावणीच्या मर्यादित कारणास्तव ई-मेल ॲड्रेस ची पुष्टी करून घेईल.

कंपनीला एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना एनएसडीएलच्या दूरस्थ ई–मतदान (दूरस्थ ई-मतदान) ची सुविधा पूरविण्याचा आनंद होत आहे. त्यानुसार कंपनी सभेच्या दूरम्यान दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदानाची सुविधा सुध्दा पुरवले. एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदान/सभेच्या दरम्यान दूरस्थ ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल. ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंवा अन्य माध्यमाने त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांच्या

बँक खात्याचा तपशिल अपलोड केलेला नाही, ते खालील माहितीचा अवलंब करु शकतात. सोमवार, ७ जून, २०२१ पर्यंत कंपनी रजिस्ट्रार टीआरएस दाराशॉ कन्सल्टंट धारक प्रायव्हेट लिमिटेड यांचकडे खालील दस्तावेज पाठवावेत.

ए) तुमचे नाव, फोलिओ नंबर, संपूर्ण पत्ता आणि बँक खाते ज्यामध्ये लाभांश प्राप्त करायचा आहे त्याच्याशी संबंधित

खालील तपशिल नमुद करुन सही केलेले विनंती पत्र :

i) शाखेचे नाव आणि शाखा आणि बँक खात्याचा प्रकार

ii) कोअर बँकिंग सॉल्युशन्सच्या अंमलबजावणीनंतर बँकेने तुम्हाला दिलेला बँक खाते नंबर आणि प्रकार

iii) ११ डिजिट आयए एससी कोड

बी) सभासद किंवा शेअर्स संयुक्तपणे धारण केलेले असल्यास पहिल्या धारकाच्या नावे असलेल्या रद्द केलेल्या मूळ चेकची स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत

मी। पॅन कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत आणि डी) कंपनीकडे नोंदविल्यानुसार सभासदांच्या पत्त्याच्या पुष्ठयर्थ कोणतेही दस्तावेज (जसे की, आधार कार्ड, ड्रयाव्हिंग

लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) यांची स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत. डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डीपीजुकडे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक बँक मॅंडेट अपडेट डिमॅट धारक करण्याची विनंती करण्यात येत आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोणाही सभासदाचा बँक तपशिल उपलब्ध होऊ न शकल्यास कंपनी टपाल सेवा किंवा अन्य मार्गाचा वापर करुन अशा सभासदांना पोस्टाने डिव्हिडंड वॉरंट/चेक पाठवेल.

फायनान्स एक्ट २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे सभासदांसाठी करपात्र असेल आणि कंपनीला टीडीएस आवश्यकतेचे पालन करणे शक्य होण्यासाठी सर्वसाधारणपणे इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१ (आयटी ॲक्ट) मधील विदित दराने सभासदाना देण्यात येणाऱ्या लाभांशामधून टॅक्स अँट सोर्स (टीडीएस) कापणे आवश्यक आहे. सभासदांना सोमवार, ७ जून, २०२१ पर्यंत ई-मेलमार्फत दस्तावेज पाठवून त्यांचे डीपीज् किंवा प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी /रजिस्ट्रार यांचेकडे आयटी अँक्टनुसार रेसिडेन्शियल स्टेटस, पॅन, कॅटेगरी पूर्ण आणि/किंवा अपडेट करण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यांची प्रक्रिया खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे. https://www.rallis.co.in/TDS_on_Dividend.aspx.

रॅलिज इंडिया लिमिटेड करिता सही/-यशस्वीन शेठ

कंपनी सचिव

ए) भेटा लिंक https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html

(ii) IDBI BANK

आयडीबीआय बँक लिमिटेड **सीआयएन:** एल65190एमएच2004जीओआय148838 **नोंदणीकृत कार्यालय:** आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई–400 005.

दूरध्वनी: (022) 66552771/3147/3062, ई-मेल: idbiequity@idbi.co.in, वेबसाईट: www.idbibank.in

आयडीबीआय बँक लिमिटेड - इक्वीटी (भाग 351)

सुचना देण्यात येत आहे की खाली नमुद केलेली आयडीबीआय बँक लिमिटेडची शेअर्स प्रमाणपत्रके हरवली/गहाळ झाली आहेत आणि खाली -नमूद केलेल्या भागधारकांनी डुप्लिकेट प्रमाणपत्रकांसाठी आयडीबीआय बँक लि. कडे अर्ज केलेले आहेत

	फोलीयो क्रमांक	भागधारकाचे नाव	शेअर प्रमाणपत्र				
अ. क्र.			-	भाग क्र	शेअर्सची		
		क्रमाक		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
104171	IDB000030	आरती प्रफुल जठार प्रफुल केशव जठार	2601006	524778801 823136921	524779000 823137040	320	
104172	IDB118048	विनय सालकर	2667711	536850201 823451501	536850300 823451560	160	
104173	IDB272006	बिपीन सी तालुकदार	2741700	557398101 830548721	557398300 830548840	320	
104174	IDB336997	के राजागोपाल एम आंदल	2719346	658775101 828425501	658775200 828425560	160	
T-4-1 - 04				-	-	960	

कोणत्याही व्यक्तीला वरील नमूद केलेल्या शेअर्ससंदर्भात काही तक्रार असल्यास त्यांनी या जाहिरातीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत बँकेच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर रजिस्ट्रार कचेरीत संपर्क साधावा, असे न केल्यास सात दिवसानंतर बँक शेअर्स प्रमाणपत्रकाच्या डप्लिकेट शेअर्स प्रमाणपत्रके वितरीत करण्यास सरवात करील.

नोंदणीकत कार्यालय : (i) IDBI BANK

आयडीबीआय बँक लि

आयडीबीआय टॉवर, 22 वा मजला, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई-400 005.

केफिन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. 31 आणि 32, फायनांन्सियल डिस्टीक्ट, नानकरामगुडा,

MAFINTECH

सेरिलिंगपल्ली मंडल. हैदराबाद-500032

हेल्पलाईनः 1800–3454001, 040–67162222 • फॅक्सः 040–23420814 • वेबसाईटः www.kfintech.com

दिनांक : २५ मे, २०२१

ठिकाण : मुंबई दिनांक : २६ मे, २०२१

रजिस्टार्स :

आयडीबीआय बँक लिमिटेड करीता सही / -कंपनी सचिव